

SHRI SHIRDI SAIBABA TEMPLE OF ROCKIES

A 501 C(3) Non Profit Organization - Tax Id - 27-2079650

10250 E Easter Ave, Centennial, CO-80112

Email: admin@shirdisaiofrookies.org Tel: (303) 792-3639 Fax: (303)792-3651

शेज आरती (भाषा / LANGUAGE: हिंदी / HINDI)

1. ओंवाळूं आरती मझ्या सदगुरुनाथा

ओंवाळूं आरती मझ्या सदगुरुनाथा, माझ्या साईनाथा ॥
पाचाही तत्वांचा दीप लाविला आतां ॥

निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली । बाबा आकारा आली ।
सर्वा घटीं भरुनि उरली साई माउली ॥ ओंवाळूं ० ॥

रज तम सत्व तिघे माया प्रसवली । बाबा माया प्रसवली ।
मायेचिये पोटीं कैसी माया उभ्दली ॥ ओंवाळूं ० ॥

सप्तसागरी कैसा खेळ मांडीला । बाबा खेळ मांडीला ।
खेळूनियां खेळ अवघा विस्तार केला ॥ ओंवाळूं ० ॥

ब्रहांडींची रचना दाखविली डोळां । बाबा दाखविली डोळां ।
तुका म्हणे माझा स्वामी कृपाळू भोळा ॥ ओंवाळूं ० ॥

2. आरती ज्ञानरायाची

आरती ज्ञानराजा । महाकैवल्यतेजा ।
सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥

लोपलें ज्ञान जर्गीं । हित नेणती कोणी ।
अवतार पांडुरंग । नाम ठेविलें ज्ञानी ॥ आरती ज्ञानराजा ० ॥

कनकाचें ताट करीं । उभ्या गोपिका नारी ।
नारद तुंबरहो । सामगायन करी ॥ आरती ज्ञानराजा ० ॥

प्रगट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केले ।
रामजनार्दनीं । पार्यीं मस्तक ठेविलें ॥ आरती ज्ञानराजा ० ॥

3. आरती तुकारामाची

आरती तुकारामा । स्वामी सदगुरुधामा ।
सच्चिदानन्द मूर्ती । पाय दाखवीं आम्हां ॥ आरती तुकारामा ।

राघवें सागरांत । जैसे पाषाण तारिलें ।
तैसे हे तुकोबाचे । अभंग उदकी रक्षिलें ॥ आरती तुकारामा ।

तुकितां तुलनेसी । ब्रह्म तुकासी आलें ।
म्हणोनी रामेश्वरें । चरणीं मस्तक ठेविलें ॥ आरती तुकारामा ।

4. जय जय साईनाथ आतां

जय जय साईनाथ आतां पड्डावें मंदिरीं हो ॥ (x2)
ओवाळीतों सप्रेमें तुजला आरति घेउनि करीं हो ॥ जय ० ॥
रंजविसी तूं मधुर बोलुनि माय जशी निज मुला हो ॥ (x2)
भोगिसि व्याधी तूंच हरुनियां निजसेवकदुःखाला हो ॥ (x2)
धांवुनि भक्तवसन हरिसी दर्शन देसी त्याला हो ॥ (x2)
झालेअसतील कष्ट अतिशय तुमचे या देहाला हो ॥ जय ० ॥
क्षमा शयन सुंदर ही शोभा सुमनशेज त्यावरी हो । (x2)
ध्यावी थोडी भक्त-जनांची पूजनादि चाकरी हो ॥ (x2)
ओवाळीतों पंचप्राण, ज्योति सुमती करीं हो ॥ (x2)
सेवा किंकर भक्त प्रीती अत्तर परिमळ वारी हो ॥ जय ० ॥

सोडुनि जाया दुःख वाटतें साई त्वच्चरणांसी हो । (x2)
आज्ञेस्तव तव आशीर्षसाद घेउनि निजसदनासी हो ॥ (x2)
जातों आतां येऊं पुनरपि त्वच्चरणाचे पार्शीं हो । (x2)
उठवूं तुजला साइमाउले निजहित साधायसी हो ॥ जय ० ॥

5. आतां स्वामी सुखें निद्रा

आतां स्वामी सुखें निद्रा करा अवधूता । करा साइनाथा ॥
चिन्मय हें सुखधामा जाउनि देवा पड्डा एकांता ॥

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला । बाबा चौक झाडीला ॥
तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां ० ॥

पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती । बाबा नवविधा
भक्ती ॥
ज्ञानाच्या समया लावुनि उजळल्या ज्योती ॥ आतां ० ॥

भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला । हृदयाकाशीं टांगिला ।
मनाचीं सुमने करुनि केलें शेजेला ॥ आतां ० ॥

द्वैतांचे कपाट लावुनि एकत्र केलें । बाबा एकत्र केलें ॥
दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडिले ॥ आतां ० ॥

SHRI SHIRDI SAIBABA TEMPLE OF ROCKIES

A 501 C(3) Non Profit Organization - Tax Id - 27-2079650

10250 E Easter Ave, Centennial, CO-80112

Email: admin@shirdisaiofrookies.org Tel: (303) 792-3639 Fax: (303)792-3651

शेज आरती (भाषा / LANGUAGE: हिंदी / HINDI)

आशा तृष्णा कल्पनेचा सांडुनि गलबला। बाबा सांडुनि
गलबला॥

दया क्षमा शांति दासी उभ्या सेवेला ॥ आतां ० ॥

अलक्ष्य उन्मनी घेउनी बाबा नाजुक दुःशाला ।

बाबा नाजुक दुःशाला ॥

निरंजन सदगुरु स्वामी निजविले शेजेला ॥ आतां ० ॥

॥ सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय ॥

॥ श्री गुरुदेव दत्त ॥

6. पाहें प्रसादाची वाट

पाहें प्रसादाची वाट । ध्यावें धुवोनियां ताट ॥

शेष घेउनि जाईन । तुमचें झालिया भोजन ॥

झालों एकसवा । तुम्हा आळवोनीया देवा ॥

तुका म्हणे चित्त । करुनि राहिलो निवांत ॥

7. पद, प्रसाद मिळाल्यावर

पावला प्रसाद आतां विठो निजावें । बाबा आता निजावे ।

आपला तो श्रम कळों येतसे भावें ॥

आतां स्वामी सुखें निद्रा करा गोपाळा । बाबा साई दयाळा ।

पुरलें मनोरथ जातो आपुले स्थळा ॥

तुम्हांसी जागवूं आम्ही आपुल्या चाडा। बाबा आपुल्या चाडा।

शुभाशुभ कर्म दोष हरावया पीडा ॥ आतां स्वामी ०॥

तुका म्हणे दिधलें उच्छिष्टाचें भोजन । उच्छिष्टाचें भोजन ।

नाहीं निवडिलें आम्हां आपुल्या भिन्न ॥ आतां स्वामी ०॥

॥ सतगुरु साई नाथ महाराज की जय ॥

ॐ राजाधिराज योगिराज परब्रम्ह

“ श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराज की जय”